



पुणे जिल्हा परिषद, पुणे.
यशवंतराव चव्हाण भवन, वेलस्ली रोड, कॅम्प, पुणे - ४११ ००१.
शिक्षण विभाग (प्राथमिक)

Email- edupri.zppune@gmail.com | ssapune1@yahoo.co.in



स्वमान्यता प्रमाणपत्र नमुना- 2

कार्यालयीन नोंद वहीतील अ. क्र.: 05

ई मान्यता ऑनलाईन अर्ज क्र. 202389075832

दिनांक - 25/08/2023

प्रति,

अध्यक्ष/ सचिव/ मुख्याध्यापक,

Akurdi Chichwad Education Society संचलित New Pune Public School , Sec No- 28, Near Ganganagar Bus Stop, Nigdi , Pradhikaran, Pune

विषय :- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम , 2009 यांच्या कलम 18 च्या प्रयोजनार्थ, बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम , 2011 याचा नियम 11, पोट नियम (4) अन्वयक शाळांना मान्यता प्रमाणपत्र देणेबाबत.

संदर्भ :- संजय नाईकडे , प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा, पुणे यांचा ऑनलाईन आर. टी. ई. निकष तपासणी अहवाल दिनांक 03/08/2023

आपल्या दिनांक 26/06/2023 च्या अर्जाच्या संदर्भात आणि त्यानंतर या संदर्भात शाळेशी केलेल्या पत्रव्यवहार शाळेची केलेली तपासणी याआधारे मी शिक्षणाधिकारी(प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद पुणे दिनांक 1 April 2022 पासून 31 March 2025 पर्यंत तीन वर्षांच्या कालावधीसाठी इयत्ता 1 ते 8 करिता Akurdi Chichwad Education Society संचलित New Pune Public School , Sec No- 28, Near Ganganagar Bus Stop, Nigdi , Pradhikaran, Pune UDISE क्रमांक 27252002415 (स्वयं अर्थसहाय्यित English माध्यम CBSE) शाळेस तात्पुरती मान्यता देत आहे.

वरील मान्यता ही खालील शर्तीच्या पूर्ततेच्या अधीन आहे

- मान्यतेचा कालावधी वाढवून मिळणार नाही आणि इयत्ता आठवीनंतर मान्यता किंवा संलग्नता देण्यास कोणत्याही परिस्थितीत कोणतेही बंधन नसेल.
- बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम, 2009 (जोडपत्र एक) आणि महाराष्ट्र बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क नियम, 2011 (जोडपत्र दोन) मधील तरतुदीचे शाळा पालन करील.
- शाळा नजीकच्या दुर्बल घटकातील आणि वंचित गटातील बालकांना, पहिल्या इयत्तेत, त्या इयत्तेतील विद्यार्थी संख्येच्या किमान 25% मर्यादेपर्यंत प्रवेश देईल आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल परंतु आणखी असे की, पूर्व प्राथमिक इयत्तांच्या बाबतीतदेखील या प्रमाणकाचे अनुपालन करण्यात येईल.
- परिच्छेद 3 मध्ये निर्दिष्ट केलेल्या बालकांकरिता शाळेला अधिनियमाच्या कलम 12 (2) नुसार प्रतिपूर्ती मिळेल, अशी प्रतिपूर्ती मिळण्यासाठी शाळेला स्वतंत्र बँक खाते देण्यात येईल.
- संस्था / शाळा कोणतेही कॅपिटेशन फी वसूल कारणार नाही आणि कोणत्याही छाननी पद्धतीसाठी बालकास किंवा त्याच्या किंवा तिच्या माता-पित्यास किंवा पालकास भाग पडणार नाही.
- कोणत्याही बालकास वयाच्या पुराव्याच्या अभावी; धर्म, जात किंवा वंश, जन्मठिकाण किंवा यांपैकी कोणत्याही कारणास्तव, शाळेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही.
- (एक) शाळेत प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास तो ज्या इयत्तेत असेल त्याच इयत्तेत रोखून ठेवले जाणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकण्यात येणार नाही.
(दोन) कोणत्याही बालकास शारीरिक शिक्षा किंवा मानसिक त्रास देण्यात येणार नाही.
(तीन) कोणत्याही बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाही.
(चार) प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक बालकास नियम 23 अन्वये निर्धारित केलेले प्रमाणपत्र देणेत येईल.
(पाच) विकलांग / विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार समावेश करणेत येईल.
(सहा) अधिनियमाच्या कलम 23 (1) अन्वये निर्धारित केलेली किमान अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. परंतु आणखी असे की , अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास किमान अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षकांना अशी किमान अर्हता 5 वर्षांच्या कालावधीत संपादित करावी लागेल.

(सात) अधिनियमाच्या कलम 24 (1) मध्ये विनिर्दिष्ट केलेली त्याची/ तिची कर्तव्ये शिक्षक पार पडतील, आणि (आठ) शिक्षकाने / शिक्षिकेने खाजगी शिकवणीच्या कामात स्वतःला गुंतवून घेऊ नये याची सुनिश्चिती शाळा करील.

8. शाळा समुचित प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे तयार केलेल्या पाठ्यक्रमाचे पालन करील
9. शाळा अधिनियमाच्या कलम 19 मध्ये विहित केल्याप्रमाणे शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना प्रवेश देईल.

10. शाळा अधिनियमाच्या कलम 19 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मानकांचे व प्रमाणकांचे पालन करील. मागील तपासणीच्या वेळेत शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधा खालीलप्रमाणे होत्या :-

शाळेच्या परिसराचे क्षेत्रफळ: 6188 चौ.मी

एकूण बांधकाम क्षेत्र: 26480.11 चौ.मी

खेळाच्या मैदानाचे क्षेत्रफळ: 2218 चौ.मी

वर्ग खोल्यांची संख्या :- 38 वर्ग खोल्या

कार्यालय-नि-भांडार-नि-मुख्याध्यापकाची खोली :- 3 वर्ग खोल्या

* मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहे जेथे वापरण्यासाठी व प्रसाधनगृहे स्वच्छ आणि आरोग्यदायी स्थितीत ठेवण्यासाठी पुरेसे पाणी असेल :-

मुले मुली

संडास - 8 8

मुताय्या - 32 8

पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे : yes

दुपारचे जेवण शिजवण्यासाठी स्वयंपाकघर : yes

* अध्यापन अध्ययन साहित्य खेळ व क्रीडाविषयक सामग्री ग्रंथालय यांची उपलब्धता : yes

* वाचन साहित्य विनासायास उपलब्ध : (ग्रंथालय पुस्तक संख्या 6000, नियतकालिका / वर्तमानपत्र संख्या Times of India, sakal , Indian express)

11. मान्यता नसलेले वर्ग किंवा तुकड्या, शाळेच्या नावाने शाळेच्या परिसरात किंवा इतरत्र, चालविता येणार नाहीत.

12. शाळेची इमारत किंवा इतर बांधकाम किंवा क्रीडांगण हे केवळ शिक्षणाच्या व कौशल्य विकासाच्या प्रयोजनार्थ वापरण्यात येतील.

13. शाळा सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 (1860 चा 21) किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अन्वये नोंदणी झालेल्या संस्थेमार्फत चालविण्यात येत आहे.

14. शाळा कोणत्याही व्यक्तीच्या, गटाच्या किंवा व्यक्तीसंघाच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या फायद्याकरिता किंवा कोणताही नफा मिळविण्यासाठी चालविण्यात येत नाही.

15. शाळेचे लेखे सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षित व प्रमाणित करून घ्यावेत आणि नियमानुसार योग्य लेखा विवरणपत्रे तयार करावीत. प्रत्येक लेखा विवरणपत्राची एक प्रत दरवर्षी जिल्हा शिक्षणाधिकार्यांकडे पाठवण्यात यावी.

16. तुमच्या शाळेला मिळालेला संकेतांक UDISE No. 27252002415 असा आहे. हा या कार्यालयाशी कोणताही पत्रव्यवहार करताना तो नमूद करावा, याची नोंद घ्यावी.

17. शिक्षण संचालक / जिल्हा शिक्षणाधिकारी वेळोवेळी मागणी करतील असे अहवाल व माहिती शाळेने सादर करावी किंवा शाळेच्या मान्यतेच्या शर्तीची निरंतर पूर्तता करण्यासाठी किंवा शाळेच्या कामकाजातील त्रुटी दूर करण्यासाठी शासन किंवा स्थानिक प्राधिकरण देईल अशा सूचनांचे पालन करावे.

18. संस्थेच्या नोंदणीचे कोणतेही प्रलंबित बाब असल्यास नूतनीकरण केल्याची सुनिश्चित करावी.

19. जोडपत्र "तीन" नुसार इतर शर्ती यासोबत जोडल्या आहेत

20. सदर प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने <https://emanyatapune.org/> या संकेतस्थळावर आपण भरलेल्या माहितीच्या आधारे निर्गमित करण्यात आलेले आहे. सबब यात विसंगती दिसून आल्यास हे प्रमाणपत्र रद्द समजण्यात यावे.



(संध्या गायकवाड)

शिक्षणाधिकारी प्राथमिक
पुणे जिल्हा परिषद, पुणे

This document is translated from Marathi to English Language on 14th September 2023

PUNE ZILLA PARISHAD, PUNE

Yeshwantrao Chavan Bhavan, Wellesly Road, Camp, Pune – 411 001.

Education Division (Primary)

Email-edupri.zppune@gmail.com | ssapune1@yahoo.co.in

Logo

QR Code

Self-Recognition Certificate Format – 2

Sr. No: 05 in Official Entry Register

Date: 25/08/2023

E recognition Online Application No. 202389075832

To,

The President/ Secretary/ Headmaster,

New Pune Public School, Sec. No. – 28, Near Ganganagar Bus Stop, Nigdi, Pradhikaran, Pune run by Akurdi Chinchwad Education Society .

Subject:- Regarding giving Recognition Certificate to the Schools For the purpose of Section 18 of the Free and Compulsory Education to Children Act, 2009, vide Rule 11, Sub-Rule (4) of the Free and Compulsory Education to Children Rules, 2011.

Reference:- The online Inspection Report dt. 03/08/2023 of Sanjay Naikde, Administrative Officer, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune.

With reference to your Application dated 26/06/2023 and subsequent correspondence entered into with the School and the inspection of the school, I the Education Officer (Primary) Pune Zilla Parishad, Pune do hereby give temporary recognition to the New Pune Public School, Sec. No. – 28, Near Ganganagar Bus Stop, Nigdi, Pradhikaran, Pune UDISE No. 27252002415 (Self-Financed English Medium CBSE) School conducted by Akurdi Chinchwad Education Society for standards 1 to 8 for the period of three years starting from 1st April, 2022 to 31st March, 2025.

The above recognition is subject to the compliance of the following terms and conditions.

This is to certify that, I, Sharad Aphale, am fluent in Marathi and English Language, that I have translated this document from Marathi to English Language as per my knowledge. The copy of the original document is attached with this translation.

True Translation

(Mr. Sharad Aphale)

I, Sharad Aphale, am member of the panel of Expert Translators of Government of Maharashtra (Circular No Namika-19/Pr.Kr.-19/Bhasha-2 dated 22/3/2021)

Translation Verified & Authorized by
Mr. Sharad Aphale (Govt. Authorized Translator)
Directorate of Languages Maharashtra State

Translation | Interpretation | Indian & Foreign Languages

Mumbai Off:

Email:

Pune Off:

13/A, F-Bldg, SaiTirth Tower, Siddharth Nagar,
Kopri, Thane (E)- 400603, Ph: 91 7722019988

siddhantrans@gmail.com
M: +91 9822007117

101, 1st Floor, B Wing, Classic Square, New Modi
Khana, Camp, Pune – 411001. M: 91 7722018877

This document is translated from Marathi to English Language on 14th September 2023

1. The recognition period will not be extended and after eighth standard, there will not be any binding in any eventuality to give recognition or affiliation.
2. The school will follow the provisions of Free and Compulsory Education to Children Act, 2009 (Annexure One) and Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Rules, 2011 (Annexure Two).
3. The school will give admission to the children residing near the school and who belong to weaker and deprived children in the first standard, upto minimum 25% of the number of students in that standard and till the primary education is over, will give them free and compulsory education. Moreover, the compliance of these directions will be done in respect of the pre-primary standards also.
4. The school will receive reimbursement as per Section 12 (2) of the Act in respect of the children specified in paragraph 3. The school will be allotted with a separate bank account for getting such reimbursement,.
5. The Institution/ School will not recover any capitation fees and for any scrutiny method, will not compel the child or his or her mother-father or parent.
6. No child will be rejected admission in a school due to the lack of any evidence of age, or for any of the reasons such as religion, caste or race, place of birth.
7. (one) No child which has been given admission in the school, will be kept in the same division in which he is studying or till the primary education is over, or shall be removed from the School.
(two) No child will be physically punished or mentally tortured.
(three) It will not be necessary for any child to pass any examination of any Board till the completion of primary education.
(four) Each child having completed the primary education will be issued a certificate prescribed under Rule 23.
(five) The disabled/ students with special needs will be admitted as per provisions of the Act.
(six) The teachers having minimum qualification prescribed under Section 23 (1) of the Act shall be appointed. However, the teachers not holding the minimum qualification on

This is to certify that, I, Sharad Aphale, am fluent in Marathi and English Language, that I have translated this document from Marathi to English Language as per my knowledge. The copy of the original document is attached with this translation.

True Translation


(Mr. Sharad Aphale)

I, Sharad Aphale, am member of the panel of Expert Translators of Government of Maharashtra (Circular No Namika-19/Pr.Kr.-19/Bhasha-2 dated 22/3/2021)

Translation Verified & Authorized by
Mr. Sharad Aphale (Govt. Authorized Translator)
Directorate of Languages Maharashtra State

Translation | Interpretation | Indian & Foreign Languages

Mumbai Off:

13/A, F-Bldg, SaiTirth Tower, Siddharth Nagar,
Kopri, Thane (E)- 400603, Ph: 91 7722019988

Email:

siddhantrans@gmail.com
M: +91 9822007117

Pune Off:

101, 1st Floor, B Wing, Classic Square, New Modi
Khana, Camp, Pune - 411001. M: 91 7722018877

Siddhant Translator™

This document is translated from Marathi to English Language on 14th September 2023

the date of initiation of the Act, will have to obtain such minimum qualification within a period of 5 years.

(Seven) The teachers will fulfil his/ her duties as specified in Section 24 (1) of the Act.

(Eight) The school will assure that the teacher shall not get involved himself/ herself in the work of private tuition.

8. The School will follow the syllabus prepared on the basis of Course determined by the Appropriate Authority.
9. The School will give admission to the students as compared to the facilities available in the school as are prescribed in Section 19 of the Act.
10. The School will follow the standards and certifications as are enshrined in the Section 19 of the Act. In the last inspection, the facilities available in the school were as follows :-

Area of the School Premises: **6188 sq.mtrs.**

Total Constructed Area: **26480.11 sq.mtrs.**

Area of Playground: **2218 sq.mtrs**

Number of class-rooms: **38 class rooms.**

Office-and-storehouse-and-room of the headmaster: **3 class rooms**

*Separate washrooms for boys and girls for use and there will be sufficient water for keeping the washrooms clean and hygienic:-

	Boys	Girls
Toilets	8	8
Urinals	32	8

Whether drinking water facility is there: **yes**

Kitchen for cooking afternoon meals: **yes**

*Availability of teaching study literature, sports and sports related material, library: **yes**

*Reading material available without any problem: (Library books in numbers 6000, periodicals/ newspapers in numbers Times of India, Sakal, Indian Express).

11. The classes or divisions having no recognition could not be run in the name of school in the area of the school or elsewhere.

This is to certify that, I, Sharad Aphale, am fluent in Marathi and English Language, that I have translated this document from Marathi to English Language as per my knowledge. The copy of the original document is attached with this translation.

True Translation


(Mr. Sharad Aphale)

I, Sharad Aphale, am member of the panel of Expert Translators of Government of Maharashtra (Circular No Namika-19/Pr.Kr.-19/Bhasha-2 dated 22/3/2021)

Translation Verified & Authorized by
Mr. Sharad Aphale (Govt. Authorized Translator)
Directorate of Languages Maharashtra State

Translation | Interpretation | Indian & Foreign Languages

Mumbai Off:

13/A, F-Bldg, SaiTirth Tower, Siddharth Nagar,
Kopri, Thane (E)- 400603, Ph: 91 7722019988

Email:

siddhantrans@gmail.com
M: +91 9822007117

Pune Off:

101, 1st Floor, B Wing, Classic Square, New Modi
Khana, Camp, Pune – 411001. M: 91 7722018877

This document is translated from Marathi to English Language on 14th September 2023

12. The school building or other construction or playground will only be used for the purposes of education and skill development.
13. The School is being run by an institution registered under the School Society Registration Act, 1860 (21 of 1860) or by the Bombay Public Trusts Management Act, 1950.
14. The School is not being run for the benefit of any person, group or Union of persons or for the benefit of any other person or for grabbing any profit.
15. The accounts of the School should be got audited or certified from any Chartered Accountant and as per Rules proper Account Statements be prepared. One copy of each Account Statement should be sent to the District Education Officer every year.
16. The Code Number given to your school is UDISE No. 27252002415. The same should be used while entering into any correspondence with this Office, which may please be noted.
17. The Reports and information as is demanded from time to time, by the Director of Education/ District Education Officer, should be presented by the School or for the permanent completion of the conditions of school recognition or for removing the errors in the working of the School, the instructions given by the Government or Local Authority should be followed.
18. If there is any matter pending of the registration of the society, then it should be assured that the same will be renewed.
19. Other terms and conditions are annexed herewith Annexure “three”
20. The said Certificate has been issued on the basis of the information uploaded by you on the website <https://emanytapune.org/> by online method. Hence if any anomaly is seen therein, then this Certificate should be treated as cancelled.

Sd/-

(Sandhya Gaikwad)
Education Officer, Primary
Pune Zilla Parishad, Pune.

This is to certify that, I, Sharad Aphale, am fluent in Marathi and English Language, that I have translated this document from Marathi to English Language as per my knowledge. The copy of the original document is attached with this translation.

True Translation

(Mr. Sharad Aphale)

Translation Verified & Authorized by
Mr. Sharad Aphale (Govt. Authorized Translator)
Directorate of Languages Maharashtra State

I, Sharad Aphale, am member of the panel of Expert Translators of Government of Maharashtra (Circular No Namika-19/Pr.Kr.-19/Bhasha-2 dated 22/3/2021)

Translation | Interpretation | Indian & Foreign Languages

Mumbai Off:

13/A, F-Bldg, SaiTirth Tower, Siddharth Nagar,
Kopri, Thane (E)- 400603, Ph: 91 7722019988

Email:

siddhantrans@gmail.com
M: +91 9822007117

Pune Off:

101, 1st Floor, B Wing, Classic Square, New Modi
Khana, Camp, Pune – 411001. M: 91 7722018877